

जाहीर सूचना

ही सूचना संसामान्य जनतेस देण्यात येते की, आम्ही अहलेखन विक्रीद्वारे लिमिटेड (प्रा. व. सं. लि.) यांच्या मालकी हक्काची कडी करीत आहोत. हे परत क्र. ए-२०२५, ए. ए. ए. लि., "आयव्हिल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन, इन्फोसिस सोसायटी लि." नावाच्या इमारतीत, जेव्हाहीही करीत येते किंवा, सी.टी.एस. क्र. ११५/१२३, ११५/१२४, ११५/१२५, ११५/१२६, ११५/१२७ असलेल्या जमीनीवर बांधलेली, मुदामोहर रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई-४०० ०५६ येथील (सह अशा) आमच्या आशिलेला विकण्याचा हतु उद्देश आहे.

कोणतीही कर्क आणि/किंवा वित्तीय संस्था यांच्यासमोर सर्व व्यक्तींना, यांना मदत कोणत्याही किंवा वित्तीय विक्री, हस्तांतरण, निविदा, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, वाडेकर, उप-भाडेकर, पुरवठा, मर्यादापत्रिका, सारण, भाड, अडथळा, ट्रेड, सुसमाचक, देणगी, वाढ, खर्च, तणा, प्रतिलिपि वाद किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही हक्क असल्याचा दावा असून, त्यांना त्या संदर्भात लेखी स्वरूपात, आवश्यक कागदपत्रे पुरवण्यास, घातकी दिलेल्या पत्रावर असलेल्या आमच्या कार्यालयात, या सूनेच्या अधिष्ठात्या कार्यवाहीसाठी घेऊन घ्यावेत. या अडथळा आणखी आहे, अन्यथा, अशा व्यक्ती किंवा व्यक्तींना दावे, असल्यास, त्याग केलेले समजले जातील.

दिनांक: २५ एप्रिल २०२६

युनिसेन अँड कंपनी सार्वी अडथळेकरत अडथळेकरत युनिसेन एच. मेमन मालक

४०६, मोरवा इस्टेट, न्यू व्हिक्टोरिया रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३.
ईमेल : unisan.adv@gmail.com
मोबाइल: ९८२०० ९८६९९

PUBLIC NOTICE

I, Mangesh V Yogi on behalf of Vasant K Yogi, Proprietor of M/S YOGI ASSOCIATES R/c No B-0358/MUM/PER/1000+05/230/1984 issued on 26-04-1984 under the Emigration Act 1983 for export Manpower, wish to inform that we have closed the business with effect from 30/06/2025.

In the event there is any complaint against us the same may be referred to within 30 days of the publication of the notice. Copies of the complaint may be sent to The Protector General of Emigrants, Ministry of External Affairs, Government of India, Akbar Bhavan, Satya Marg, Chanakyapur, New Delhi-110021.

PUBLIC NOTICE

At Lotus Eye Hospital, Juhu, We are implementing an essential document management process. As part of this process, We will be disposing of OPD papers dated from April 2022 to March 2024.

We kindly request you to visit the hospital within 30days from the date of this notice.

This will allow you sufficient time to claim your records. After the specified period, in adherence to our hospital policy.

The paper will be securely destroyed.

FOR LOTUS EYE HOSPITAL

जाहीर सूचना

सूचित करण्यात येते की श्री. कुनल नवलमल वारिगोटो, अमन चेंबरस प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि. चे सदस्य, जे साग/निरज क्र. १७, तळ मजला, अमन चेंबर, ११३, मागा परामंद मार्ग, ओपेरा हाऊस, मुंबई-४००००४ येथील मालक आहेत आणि ज्यांच्याकडे प्रत्येकी रु. ५०/- चे १० (दहा) शेअर्स असून त्यांचे वैयक्तिकत्व क्रमांक २५१ ते २५५ आणि १११ ते ११५ असे आहेत, जे अनुक्रमे शेअर प्रमाणपत्र क्र. ४४ आणि ५९ मध्ये समाविष्ट आहेत, जे अमन चेंबरस प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि. कडून जारी करण्यात आलेले आहेत, ते सदर मालमना आमच्या पक्षकारांना विकण्याचा मासव बाळगून आहेत.

सदर वरील नमुद मालमनेबाबत कोणत्याही व्यक्तीस विक्री, देवाणघेवाण, भेट, ताणहक, चार्ज, ट्रस्ट, ताबा, वारसा, भाडेपट्टा, लिपन, जमी किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही हक्क, शीर्षक किंवा वारसाव्यावहार आक्षेप असल्यास, त्यांनी त्याबाबतचा दावा संबंधित पुराव्यासह लेखी स्वरूपात घ्यावेत. या सूनेच्या अधिष्ठात्या कार्यवाहीसाठी घेऊन घ्यावेत. या अडथळा आणखी आहे, अन्यथा, अशा व्यक्ती किंवा व्यक्तींना दावे, असल्यास, त्याग केलेले समजले जातील.

दिनांक: २५ एप्रिल २०२६

सही/-
(पिकी जी. शाह)
भागीदार

मे. नेमंभी, शाह अँड हिमायतुल्लाह
अडथळेकरत आणि सालिसिस्ट्स

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally Mrs. Sudha Ranjith Sachde was lawful owner of the Flat No. 4, Ground floor, Forward House, Forward CHS. Ltd., Plot no. 325, Road No. 33A, Opposite Bansidhar High School, Wadala west, Mumbai 400031, and 651 sq feet carpet area, and holding Share Certificate No. 35 under Dist. No. 551 to 600 in her name. That said Mrs. Sudha Ranjith Sachde has gifted the said flat to her son Mr. Sujit Ranjith Sachde vide Gift Deed dated 10.04.2026 vide document No. Mumbai-2/782/1/2026 and since then said Mr. Sujit Ranjith Sachde is in use, occupation of the said flat as owner thereof and now said Mr. Sujit Ranjith Sachde intends to sell / transfer the said flat premises to my client on ownership basis. Any persons claiming any right or share whatsoever by way of ownership, mortgage, pledge, lien, charge, inheritance, etc. in the said Flat should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 14 days of publication of this Public Notice, failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned.

Place : Mumbai Date :25.04.2026
PRADEEP KUMAR PANDEY (Advocate High Court)
Office: 3rd Floor, Andhen Court Bar Association,
Andhen East, Mumbai-400069
Mo: 8779051797

जाहीर सूचना

सूचित करण्यात येते की माझे पक्षकार कु. सोना सुंदर गुनानी आणि श्रीमती पूरम विनय आहुजा यांनी, त्यांचे दिवंगत चडील स्व. श्री. सुंदर व्ही. गुनानी यांच्या नावावर असलेल्या, परत क्र. २००१, इमारत डी-१, शिवनेरी सोसायटी लि., सारोवा कॉम्प्लेक्स, समतामार्ग, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ येथील परत तसेच प्रत्येकी रु. १००/- पूर्ण भरलेले ५ शेअर्स (क्रमांक ३८१ ते ३८५) यांच्या संदर्भात, नामनिर्देशनाच्या आधारे तसेच मालकी हक्कावर त्यांच्या नावे हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केलेला आहे. स्व. श्री. सुंदर व्ही. गुनानी यांचे दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी निधन झाले आहे.

सदर परत आणि/किंवा शेअर्स संदर्भात कोणत्याही व्यक्तीस वारसा, हिस्सा, विक्री, ताणहक, भाडेपट्टा, लिपन, लायसेन्स, भेट, ताबा किंवा अडथळ किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही दावा किंवा हक्क असल्यास, त्यांनी त्यांच्या दाव्याची माहिती संबंधित कागदपत्रांसह घ्यावी सही करण्याच्या या सूनेच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या आत कळवावी, अन्यथा सदर परत आणि शेअर्स माझ्या पक्षकारांच्या नावे कोणत्याही अशा दाव्याचा संदर्भ न घेता हस्तांतरित करण्यात येतील आणि अशा व्यक्तींचे दावे, असल्यास, त्याग केलेले समजले जातील व माझ्या पक्षकारांवर बंधनकारक राहणार नाहीत.

दिनांक: २३ एप्रिल २०२६

अडथळेकरत राजेश आर. वेद सारोवा कॉम्प्लेक्स, डी-१, परत क्र. २००८, ठाकूर कॉलेज क्र. २००८, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.
मो.: ९८३३८६४२११ / ९८६९५०२६७७
ई-मेल: advrajsherved@gmail.com

जाहीर सूचना

सूचित करण्यात येते की श्रीमती रानी कुनल वारिगोटो, अमन चेंबरस प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि. यांच्या सदस्य असून, साग/निरज क्र. १७, तळ मजला, अमन चेंबर, ११३, मागा परामंद मार्ग, ओपेरा हाऊस, मुंबई-४००००४ येथील मालक आहेत आणि ज्यांच्याकडे प्रत्येकी रु. ५०/- चे ५ (पाच) शेअर्स असून त्यांचे वैयक्तिकत्व क्रमांक ३०१ ते ३०५ असे आहेत, जे शेअर प्रमाणपत्र क्र. ५७ मध्ये समाविष्ट आहेत, जे अमन चेंबरस प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि. कडून जारी करण्यात आलेले आहेत, ते सदर मालमना आमच्या पक्षकारांना विकण्याचा मासव बाळगून आहेत.

सदर वरील नमुद मालमनेबाबत कोणत्याही व्यक्तीस विक्री, देवाणघेवाण, भेट, ताणहक, चार्ज, ट्रस्ट, ताबा, वारसा, भाडेपट्टा, लिपन, जमी किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही हक्क, शीर्षक किंवा वारसाव्यावहार आक्षेप असल्यास, त्यांनी त्याबाबतचा दावा संबंधित पुराव्यासह लेखी स्वरूपात घ्यावेत. या सूनेच्या अधिष्ठात्या कार्यवाहीसाठी घेऊन घ्यावेत. या अडथळा आणखी आहे, अन्यथा, अशा व्यक्ती किंवा व्यक्तींना दावे, असल्यास, त्याग केलेले समजले जातील.

मे. नारायण गांधी अँड कं. चार्टर्ड अकाउंटंट्स सही/-
(ए. सी. गांधी) मालक

दिनांक: मुंबई
दिनांक: २५/०४/२०२६

सार्वजनिक सूचना

सर्वसाधारण जनतेस तसेच MHADA च्या वांटे विलेनेशन येथील भूखंडाच्या पुनर्विकासासाठी काढलेल्या निविदेत सहभागी होण्याच्या सर्व संशय्य बोलीदार/विकासाकांना वाढदारे कळविण्यात येते की

वांटे (HIG) एमराड सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. (इमारत क्र. ११), वांटे विलेनेशन, मुंबई येथे स्थित असून ती एक नोंदणीकृत संस्था आहे. तसेच दिनांक १३ डिसेंबर २००७ रोजीच्या नोंदणीकृत विक्री कागदपत्र व भाडेपट्टा करारनाम्यानुसार (Registered Deed of Sale and Indenture of Lease) १० वर्षांच्या कालावधीसाठी सदर जमिनीची नोंदणीकृत भाडेकरू (lessee) व इमारतीची नोंदणीकृत मालक आहे.

सदर संस्थेचे वरील निविदेत समाविष्ट होण्यासाठी कोणतीही संमती दिलेली नाही. त्यामुळे इमारत क्र. ११ च्या भूखंडासंदर्भात MHADA च्या निविदेअंतर्गत बोली लावणाऱ्या किंवा कोणताही व्यवहार करणारी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था हा व्यवहार पूर्णपणे स्वतःच्या जोखनीवर, खर्चावर व जबाबदारीवर करीत आहे असे समजण्यात येईल.

सदर संस्था आपल्या मालमतेच्या पुनर्विकासाचा स्वतंत्र हक्क राखून ठेवते आणि वरील निविदेमधून उद्भवणाऱ्या कोणत्याही वाटाप किंवा कराराने ती बाय राहणार नाही.

व्यवस्थापन समितीच्या आदेशाने, **वांटे (HIG) एमराड सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.**

अध्यक्ष सचिव

जाहीर नोटीस

सदर नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गांधी मीजे उतन, भाईदर (प.), ता. व. जि. ठाणे, येथील सर्व्हे क्रमांक ५०, हिस्सा क्रमांक १ व, क्षेत्र ०.२११.१० हे, आर. (२११० चौ. मी.), आकार ६.५५० मी.स, ही जमीन मिळकत श्री. लियकत गफार शेख, श्री. अमजद गफार शेख, श्री. अनवर गफार शेख यांचे कडून माझ्या अशिलानी खरेदी केलेली आहे व सदर मिळकतीच्या निविदाद टायटलसाठी बांध घेत आहे. तरीही, सदर मिळकतीवर कोणत्याही व्यक्तीचा किंवा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, गहाण, ताबा, विक्री, वहावट जोबा, अदलावट, असा कोणत्याही प्रकारचा दावा असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत कागदपत्रेही पुराव्यासह निमंत्रणाक्षरीकारांच्या खालील पत्त्यावर लेखी कळवावी अन्यथा तसा कोणताही कोणत्याही प्रकारचा हक्क वा हितसंबंध नाही व असल्यास त्यांनी तो सांगून दिला आहे असे समजून सदर मिळकतीचे निविदाद टायटल देण्यात येईल.

दिनांक: उत्तन-भाईदर
दिनांक: २५/०४/२०२६

सही/-
अँड. लॉसन मिल्लन मुनीस,
१०२, पहिला मजला, मनवेल हाऊस,
काका बँपटिस्टा चौक, उत्तन गोरार्ड रोड,
उतन, भाईदर (प.), ठाणे-४०१०६६.

NOTICE

Notice is hereby given that my client, is owner, in possession of and well entitled to Unit No. 50, on Ground Floor of New Satguru Nanik Industrial Premises Co-Op. Soc. Ltd., at 498, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai-400063

That original title agreement pertaining to the above said Industrial Unit executed on 20th July, 1972, executed between the Builder, M/s. Indo Saigon Agency, and Smt. Sushma Prakash Heval, as the Purchaser is not Traceable / lost / misplaced by my client. And an Agreement dated 14th day of June 1984 executed between the Vendor, Smt. Sushma Prakash Heval and Trapu Cans Pvt. Ltd., as the Purchaser, also not Traceable / lost / misplaced by my client.

That my client had not mortgaged the said agreements nor taken any loan from any Financial Institution by pledging the said agreement.

All/any person having custody of the said agreements or having any sort of claims/ rights/ objection please write to the under mentioned address, within 14 days from the date of this notice, along with documentary proofs, otherwise such claims or objection of such person/s if any will be considered as waived and abandoned forever and no claim shall be entertained in respect to the aforesaid property and my client is free to deal with the said Industrial Unit Mumbai, Dated 25th April 26

Sd/-
Mr. Rakesh Tailor (Advocate)
1, Arondekar Bhavan, H.F. Society
Road, Jogheshwari East, Mumbai 400060.
Cont: 9821242664
Email : rakesh@lawyer.com

kotak
KOTAK INFRASTRUCTURE DEBT FUND LIMITED
CIN : U65910MH1988PLC048450
Regd. Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kuria Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.
Website: www.kidfi.kotak.com Telephone: +91-22-6166000

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2026

Sr. No	Particulars	Quarter ended		Year ended	
		March 31, 2026 (Unaudited)	March 31, 2025 (Unaudited)	March 31, 2026 (Audited)	March 31, 2025 (Audited)
1	Total Income from Operations	4,626.76	3,814.68	16,743.80	14,898.85
2	Net Profit for the year (before Tax, Exceptional and Extraordinary items)	1,432.19	1,530.96	5,016.08	6,010.53
3	Net Profit for the year before tax (after Exceptional and Extraordinary items)	1,432.19	1,530.96	5,016.08	6,010.53
4	Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items)	1,432.19	1,559.90	5,016.08	6,039.47
5	Total Comprehensive Income for the year [Comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,435.24	1,561.32	5,018.25	6,042.10
6	Paid up Equity Share Capital (Face Value @ 10 per share)	31,000.00	31,000.00	31,000.00	31,000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	31,024.80	26,006.55	31,024.80	26,006.55
8	Net Worth	62,024.80	57,006.55	62,024.80	57,006.55
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	130,929.47	107,000.49	130,929.47	107,000.49
10	Debt Equity Ratio	2.11	1.88	2.11	1.88
11	Earnings per Share (of ₹ 10 each) - Basic & Diluted	0.46	0.50	1.62	1.95
12	Capital Redemption Reserve	19.00	19.00	19.00	19.00
13	Debenture Redemption Reserve	-	-	-	-

Notes:

- The above results were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on April 24, 2026.
- The above is an extract of the detailed format of financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the yearly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and the Company at www.kidfi.kotak.com
- For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (LODR) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com

- Figures for the previous period/ year have been regrouped wherever necessary to confirm to current period/ year presentation.
- These financial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI ((LODR) Regulations, 2015, as modified by Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated July 5, 2016 read with CIR/IMD/DF/169/2016 dated August 10, 2016.

By order of the Board of Directors
For Kotak Infrastructure Debt Fund Limited

The spirit of Mumbai is now 97 years old!

THE FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

जाहीर सूचना

सूचित करण्यात येते की आमचे पक्षकार खाली नमुद परिशिष्टामध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जागीबाबत ("मालमना") स्व. श्री. एस. रामामूर्ती यांच्या शेवटच्या इच्छापत्रानुसार लाभाधी असलेल्या कु. रूपाम रामामूर्ती आणि श्री. रवी रामामूर्ती यांच्या हक्कापैकी चौकशी करीत आहोत.

सर्व व्यक्तींना वाढदारे विनंती करण्यात येते की, सदर मालमनेबाबत कोणताही दावा किंवा हक्क, वारसा, हिस्सा, हस्तांतरण, विक्री, ताणहक, भाडेपट्टा, लिपन, लायसेन्स, भेट, ताबा, जमी, अडथळ किंवा अन्य कोणत्याही प्रकारे असल्यास, त्यांनी त्यांच्या दाव्याची माहिती सर्व संबंधित कागदपत्रांसह लेखी स्वरूपात घ्यावी सही करण्याच्या या सूनेच्या अधिष्ठात्या कार्यवाहीसाठी घेऊन घ्यावेत. या अडथळा आणखी आहे, अन्यथा, अशा व्यक्ती किंवा व्यक्तींना दावे, असल्यास, त्याग केलेले समजले जातील.

सदर संदर्भित परिशिष्ट: ("मालमना")

परत क्र. १२१, सुमारे १३४० चौ. फूट (कॉर्पोरट क्षेत्रफळ) असलेला, "बुपना व्हिस्टा" ("इमारत") नावाच्या इमारतीमध्ये, जी बुपना व्हिस्टा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड ("सोसायटी") ची आहे, तसेच सदर इमारतीच्या कंपाउंडमधील एक खुली कार पार्किंग जागेसह, पत्ता ४, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मुंबई - ४०००२१ येथे स्थित, कॅंडस्ट्रल सर्वे क्र. १९४० धारण करणाऱ्या जमिनीवर आणि नोंदणी उपजिल्हा व जिल्हा मुंबई शहर यांच्या हद्दीत असलेली.

दिनांक: २५ एप्रिल २०२६

सही/-
(पिकी जी. शाह)
भागीदार

मे. नेमंभी, शाह अँड हिमायतुल्लाह
अडथळेकरत आणि सालिसिस्ट्स

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.-२, मुंबई भारत सरकार वित्त मंत्रालय, आर्थिक सेवा विभाग मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २, तिसरा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४०० ००५.

एप्रिल ११

मूळ अर्ज क्र. ६६१ ऑफ २०२४ समनस आयसीआयआय बँक लिमिटेड ... अर्जदार विरुद्ध शोभा आसर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि अन्य ... प्रतिवादी

१. शोभा आसर्स प्रा. लि., ४२, फार्मा, सर्व हाऊस, चौथा मजला, बीबी खेर मार्ग, वरळी, मुंबई - ४०० ०१९

२. सिद्धार्थ एच आसर्स परत क्र. २६४, कल्पवृक्ष होमव्हडन, टॉवर ए, वरळी, एस के अहिरे मार्ग, मुंबई - ४०० ०१८

ज्या कारणास्तव, मूळ अर्ज क्र. ६६१ / २०२४ हा माननीय अध्यक्ष अधिकारी यांच्या समोर दिनांक ०४/११/२०२४ रोजी सूचीबद्ध करण्यात आला होता.

ज्या कारणास्तव, सदर माननीय न्यायाधिकरणास अधिनियमाच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर समनस/सूचना जारी करण्यास मान्यता आहे. ज्यामध्ये तुमच्या विरुद्ध रु. ९८,८२,५५६.५०/- (रुपये अठ्ठाशषण्ण लाख व्हाईसी हजार पाचशे छषण्ण आणि पैसे पन्नास फक्त) इतक्या कर्जाच्या वसुलीसाठी दावा दाखल करण्यात आला आहे.

कारण, समनसी सेवा नियमित पद्धतीने करता आली नाही आणि ज्या कारणास्तव पर्यायी सेवेसाठीचा अर्ज माननीय न्यायाधिकरणाने मंजूर केला आहे.

अधिनियमाच्या कलम १९ च्या उपकलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादी यांना खालीलप्रमाणे निर्देशित करण्यात येते:-

- (i) समनसाच्या सेवेनेतर तीस दिवसांच्या आत कारण दर्शवणे की मागितलेली दिलेला का मंजूर करू नये.
- (ii) मूळ अर्जातील क्रमांक ३अ अंतर्गत अर्जदाराने निर्दिष्ट केलेल्या मालमना व संपत्ती वित्तीय हक्कात कोणताही हक्क असल्यास किंवा संपत्तीचे तपशील जाहीर करणे.
- (iii) मूळ अर्जातील क्रमांक ३अ अंतर्गत जाहीर केलेल्या सुरक्षित मालमना किंवा अशा इतर मालमना व संपत्तीबाबत व्यवहार करण्यास किंवा त्यांची विक्री करण्यास, अर्जाच्या सुनावणी व मालमना जमीच्या अर्जाचा निकाल लागेपर्यंत तुम्हाला प्रतिबंध करण्यात येत आहे.
- (iv) न्यायाधिकरणाच्या पूर्ण मंडूरीशिवाय, विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य कोणत्याही प्रकारे, व्यवसायाच्या निवमित व्यवहाराच्या प्रवाहात वाळूना, ज्या मालमनांवर सिक्वियुरी डेरेस्ट निर्माण केले आहे आणि/किंवा मूळ अर्जातील क्रमांक ३अ अंतर्गत निर्दिष्ट किंवा जाहीर केलेल्या इतर मालमना व संपत्तीचे हस्तांतरण करू नये.
- (v) व्यवसायाच्या निवमित प्रवाहात सुरक्षित मालमना किंवा इतर मालमना व संपत्तीच्या विक्रीमधून प्राप्त झालेल्या विक्री उत्पन्नाबाबत तुम्ही जबाबदार राहाल आणि असे विक्री उत्पन्न त्या मालमनांवर सिक्वियुरी डेरेस्ट धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे असलेल्या खात्यात जमा करण्यास जबाबदार असाल.
- (vi) तुम्हाला अर्जदारास दिलेल्या प्रतीसह लेखी निवेदन सादर करण्यास आणि दिनांक ०८/०७/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता माननीय निबंधक यांच्यासमोर हजर राहण्यास निर्दिष्ट करण्यात येते, अन्यथा तुमच्या अनुपस्थितीत अर्जावर सुनावणी होऊन निर्णय दिला जाईल.

हा आदेश माझ्या स्वाक्षरी व न्यायाधिकरणाच्या शिक्क्यासह, दिनांक ०७ एप्रिल २०२६ रोजी दिला आहे.

निबंधक कर्ज वसुली न्यायाधिकरण २

जाहीर सूचना

सूचित करण्यात येते की श्री. कुनल नवलमल वारिगोटो, अमन चेंबरस प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि. चे सदस्य, जे साग/निरज क्र. १७, तळ मजला, अमन चेंबर, ११३, मागा परामंद मार्ग, ओपेरा हाऊस, मुंबई-४००००४ येथील मालक आहेत आणि ज्यांच्याकडे प्रत्येकी रु. ५०/- चे १० (दहा) शेअर्स असून त्यांचे वैयक्तिकत्व क्रमांक २५१ ते २५५ आणि १११ ते ११५ असे आहेत, जे अनुक्रमे शेअर प्रमाणपत्र क्र. ४४ आणि ५९ मध्ये समाविष्ट आहेत, जे अमन चेंबरस प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि. कडून जारी करण्यात आलेले आहेत, ते सदर मालमना आमच्या पक्षकारांना विकण्याचा मासव बाळगून आहेत.

सदर वरील नमुद मालमनेबाबत कोणत्याही व्यक्तीस विक्री, देवाणघेवाण, भेट, ताणहक, चार्ज, ट्रस्ट, ताबा, वारसा, भाडेपट्टा, लिपन, जमी किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही हक्क, शीर्षक किंवा वारसाव्यावहार आक्षेप असल्यास, त्यांनी त्याबाबतचा दावा संबंधित पुराव्यासह लेखी स्वरूपात घ्यावेत. या सूनेच्या अधिष्ठात्या कार्यवाहीसाठी घेऊन घ्यावेत. या अडथळा आणखी आहे, अन्यथा, अशा व्यक्ती किंवा व्यक्तींना दावे, असल्यास, त्याग केलेले समजले जातील.

दिनांक: २५ एप्रिल २०२६

सही/-
(पिकी जी. शाह)
भागीदार

मे. नेमंभी, शाह अँड हिमायतुल्लाह
अडथळेकरत आणि सालिसिस्ट्स

जाहीर सूचना

सूचित करण्यात येते की माझे पक्षकार कु. सोना सुंदर गुनानी आणि श्रीमती पूरम विनय आहुजा यांनी, त्यांचे दिवंगत चडील स्व. श्री. सुंदर व्ही. गुनानी यांच्या नावावर असलेल्या, परत क्र. २००१, इमारत डी-१, शिवनेरी सोसायटी लि., सारोवा कॉम्प्लेक्स, समतामार्ग, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ येथील परत तसेच प्रत्येकी रु. १००/- पूर्ण भरलेले ५ शेअर्स (क्रमांक ३८१ ते ३८५) यांच्या संदर्भात, नामनिर्देशनाच्या आधारे तसेच मालकी हक्कावर त्यांच्या नावे हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केलेला आहे. स्व. श्री. सुंदर व्ही. गुनानी यांचे दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी निधन झाले आहे.

सदर परत आणि/किंवा शेअर्स संदर्भात कोणत्याही व्यक्तीस वारसा, हिस्सा, विक्री, ताणहक, भाडेपट्टा, लिपन, लायसेन्स, भेट, ताबा किंवा अडथळ किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही दावा किंवा हक्क असल्यास, त्यांनी त्यांच्या